



*Gelatine*

# C. J. GELATINE PRODUCTS LIMITED

ISO 9001-2015 Certified

**FACTORY :**

21, NEW INDUSTRIAL AREA,  
MANDIDEEP- Pin : 462046  
DIST. RAISEN (M.P.) INDIA

TEL.: 07480-423301 (16 Lins)

Fax : 07480-233612

E-mail : contact@cjgelatineproducts.com

CIN : L24295MH1980PLC023206

CJGELATINE/SE/2021-22

18<sup>th</sup> June, 2021

To,  
The Secretary/Manager,  
Department of Corporate Services,  
Bombay Stock Exchange Limited,  
Rotunda Building,  
P.J. Tower, Dalal Street,  
Mumbai-400001

Scrip Code: 507515    ISIN : INE557D01015

**SUBJECT: SUBMISSION OF PRESS CLIPPINGS RELATED TO PUBLICATION OF NOTICE OF BOARD MEETING.**

Dear Sir/Ma'am

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A(A) and in compliance of Regulation 47(1)(a) of SEBI (LODR) Regulations, 2015 regarding publishing of intimation of notice of Board Meeting of the company scheduled to be held on **Saturday, 26<sup>th</sup> June, 2021 at 2:00 P.M.** at the Factory Premise of the Company.

We herewith enclose the newspaper advertisement published on 18.06.2021 in free press journal english newspaper and (regional) language newspaper.

Kindly take the same on your records.

Thanking you.  
Yours faithfully,

For, C.J. GELATINE PRODUCTS LIMITED

  
DEEPAK PATIL  
COMPANY SECRETARY &  
COMPLIANCE OFFICER



Encl/-Press Clippings

आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड  
(पुर्वीची इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)  
सीआयएन: U65993MH2006PLC166475  
नोंदणीकृत कार्यालय: आयआयएफएल हाऊसिंग, सन इन्फोलाईन पार्क, रोड क्र. १६, वी, प्लॉट क्र. सी-२३, वाने इन्डियास एरिया, वागळे इस्टेट, कोले - ४००६०४  
फोन: (९१-२२४) ४४९०००  
<https://www.iifl.com/contact-us/home-loan/raise-a-request>  
\* सेक्रेटरी: <https://www.iifl.com/home-loan>

**मालकी सूचना**  
(स्थावर मालमत्ता)

ज्या अर्थां,  
खालील स्वाक्षरीकर्ता हा आयआयएफएल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा सिक्युरिटीसशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असॅट्स अॅन्ड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्टॅस्ट अॅन्ड २००२ ("कार्यदा") अंतर्गत अधिकृत अधिकारी असून त्यातील विभाग १३ (१२) सह सिक्युरिटी इन्टॅस्ट (एफोर्समेंट) रूला, २००२ ("नियम") मधील नियम ३ ला अनुसरून ४ फेब्रुवारी, २०२१ रोजी मागणी सूचना ("मागणी सूचना") जारी करण्यात आली आहे, ज्यानुसार श्री. प्रफुल्ल सतरा आणि सौ. मिनाकी सतरा ("ऋणकर्ते") यांनी नमूद सूचने नुसार रु. २१,२७,०९,५८६/- (रुपये दोस कोटी सहावीस लाख नऊ हजार पाचशे आठ फक्त), २ फेब्रुवारी, २०२१ रोजी नमूद रकमेवरील लागू होणाऱ्या व्याज दर्यासह, अपकारालीन खर्च, किंमत, शुल्क इत्यादी देय रकम घरे पर्यंत/ किंवा ही सूचना मिळाल्या पासून ६० (साठ) दिवसांपर्यंत घरे पर्यंतचा जबाबदारी करवा परती लागेल.

ऋणकर्ता ही रकम घरात आलेली नाही, म्हणून विशेष पद्धतीने आणि सार्वजनिक पद्धतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांद्वारे स्थावर मालमत्तेची मूल्यांकन खाली तपशीलवार दिलेली ("मालमत्ता") मालमत्ता ही कायद्यामधील विभाग १३(४) मध्ये आणि नियमांमधील नियम ८ नुसार दिलेल्या अधिकारानुसार १७ जून, २०२१ रोजी ताब्यात घेण्यात आलेली आहे.

विशेष पद्धतीने आणि सार्वजनिक पद्धतीने येथे ऋणकर्ता सक्त ताकीद देण्यात येते की त्यांनी या मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये आणि तसे केले गेल्यास महाग/शुल्क रु. २१,२७,०९,५८६/- (रुपये एकवीस कोटी सहावीस लाख नऊ हजार पाचशे आठ फक्त) हे आयआयएफएल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ला २ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत वा त्यानुसार त्यावरील लागू होणारे व्याज, अपकारालीन खर्च, किंमत, शुल्क आणि इतर गोष्ट या दिवसानुसार देय रकम घरे पर्यंतचा जबाबदारी करवा परती लागेल.

ऋणकर्ता वळेची उपलब्धी, ज्या कालावधीमध्ये सुरक्षित मालमत्ता जमाकरता येऊ शकेल, त्या बद्दलची माहिती ही कायद्याच्या विभाग १३ च्या उप-विभाग (८) नुसार ध्यानात आणून दिली जाते आहे.

**नमूद मालमत्तेची माहिती**

७४०.२० चौ.मीटर क्षेत्रफळ असलेट प्लॉट क्र.०२, जो सखे क्र.२८७ (भाग) असून सीटीएस क्र. ६१ आहे, व गाव जुंदा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर, जिऱ्हा आणि सार सख्खिती इन्डस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोस्यटी लिमिटेड, जेव्हीबीडी स्कीम, जुंदा, अंधेरी, मुंबई - ४०० ०१९, महाराष्ट्र, भारत

**आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडकरिता**

(पुर्वीची इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)  
स्वाक्षरीकर्ता  
अधिकृत अधिकारी

दिनांक: जून १७, २०२१

थारणा: मुंबई

**PUBLIC NOTICE**

Notice is given on behalf of my client Mr. Savio Ramesh Kale an ex-member of the Prasanna Co-op Housing Society Ltd and holding Office No. 5, situated on the 3<sup>rd</sup> floor in the building of the Society, has reported to the society that the Original Share certificate bearing No. 63 in Member Register No. 47, Shares bearing Nos. From 226 to 230 has been lost/misplaced and an application has been made for duplicate Share certificate. My client Mr. Savio Ramesh Kale along with the new purchasers i.e. Smt. Lavita John Dsouza and Mr. Y. K Jadhav, hereby invites claims and objections from claimants / objector for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Prasanna Co-op Housing Society Ltd situated at CS No. 2/115 of Mazagaon Division, S1 Mary Road, Mazagaon, Mumbai - 400 010 if no claims / objections are received within the period prescribed hereinbelow in writing, the same shall be intimated to the Society and the society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims / objections, if any, received by the undersigned or by the Society directly shall be dealt with in the manner provided under the byelaws of the Society. Share certificate is not mortgaged, nor any loan taken against the flat. Date: 18/06/2021. Place: Mumbai.

**Sd/-  
Khan Javed Akhtar  
Advocate High Court  
Off:- 203/204,  
Ashoka Shopping Complex,  
L.T. Marg,  
Mumbai- 400 001.**

**FEDERAL BANK**

**बदलापूर शाखा**  
दि फेडरल बँक लि., प्रिंया मनय अपार्टमेंट, जुना डी.पी. रोड, काजप, बदलापूर (पू.)-४२१५०३, जिऱ्हा ठाणे.  
ई-मेल: bdl@federalbank.co.in, फोन: ०२५२-२६९०८६, २६९०७८६

**सोने कर्ज-विक्री सूचना**  
सोने दागिणे हे खालील नमूद खाते क्रमांकाच्या अंतर्गत दि फेडरल बँक लि., बदलापूर शाखेकडे लागू आहेत, ते सदर सूचनेपासून ७ दिवसांनी खाजगी विक्रीद्वारे विकण्यात येणार आहेत. सोने दागिणे सोडविणे किंवा नुगणीकरण करण्यासाठी त्यांना वाचवणार पाठविलेल्या साधारण आणि रजिस्टर्ड सूचना पाठवुनही आणि निरात तारखेनंतरही सोडविलेले नाहीत. जर कर्ज खात्याच्या तडजोडीसाठी लिलास प्रक्रियेमध्ये कोणतीही कमतरता राहिल्यास त्यांचा खर्च आणि जोखमीवर उर्वरित थकीत रकम वसूल करण्यासाठी कर्जदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईही करण्यासाठी इतर वसुलीची पावले उचलण्यात येतील.  
विक्रीची तारीख: २३/०६/२०२१  
ठिकाण: दि फेडरल बँक लि., तळमजला, प्रिंया मनय अपार्टमेंट, काजप रोड, बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३, जिऱ्हा ठाणे.

**खात्याची सूची**

खाते क्रमांक	ग्राहकाचे नाव
१७७५६१००१४१४१३	अमोल केरु कांबळे

शाखा व्यवस्थापकाचे नाव: प्रतीक अमिताभ रस्तोगी  
शाखेचा पत्ता: बदलापूर

**परिशिष्ट-१६**  
(उपविधी क्र. ३५ अन्वये)

**सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सह-सभासदांचे**  
**जेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी द्यावे किंवा**  
**हरकती मागविणाऱ्या सूचनेचे प्रपत्र**

**सूचना**  
श्रीम. कल्पना विनोद छेडा हे दू पुण वरखा को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सभासद होते त्यांचा पत्ता ९७, एस.व्ही.रोड, खार(पश्चिम), मुंबई-४०० ०५२ आणि श्रीम. कल्पना विनोद छेडा यांनी सोसायटीच्या हस्तांतरणीय मयत सह-सभासदांच्या नावावर, फ्लॉट क्र.२ मधील अविभाजीत २५% शेअर धारण केले होते. श्रीम. कल्पना विनोद छेडा यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता मुंबई येथे १६/०८/२०१४ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदांचे अविभाजीत २५% शेअर आणि हितसंबंधाचे हस्तांतरण किंवा वास्तविक किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिप्तीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या अविभाजीत २५% शेअर व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्या पुढ्यावर अशी कायदाये आणि अन्य पुराव्यांच्या प्रतीसह मागविता आहे. वर दिलेल्या सुदीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीमधील तरतुदीमधील दिलेल्या मानाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांचे जेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदांच्या अविभाजीत २५% शेअर आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीमधील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रन दावेदार/ आक्षेपाद्वारे लिलासामाठी सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सचिव यांचेकडे सदर सूचना प्रसिप्तीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

पुण वरखा को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.  
च्या वतीने आणि करिता  
सही/-  
(सचिव/सध्यक्ष)

ठिकाण: मुंबई  
दिनांक: १८/०६/२०२१

९७, एस.व्ही.रोड, खार(पश्चिम), मुंबई-४०० ०५२

**जाहीर सूचना**

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती रवि रत्ना ऊर्फ रामादेवराई राजा ऊर्फ आर. रत्ना यांचा पत्ता: फ्लॉट क्र. ए-२०२, २रा मजला, रिडीव्हिडी अपार्टमेंट्स, ५वा रस्ता, चेंबूर, मुंबई-४०००७१ यांचे खालील अस्पृचीत नमूद केलेल्या मालमत्तांच्या अधिकाराची मी कोळशी करीत आहे (सदर मालमत्ता).

जर कोणा व्यक्तीस तसेच अन्य व्यक्ती, हिंदू अविभाजीत कुटुंब, कंपनी, बँक, विधीय संस्था, नॉन बँकिंग विधीय संस्था, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, फर्म, व्यक्तीची संघटना, न्यास किंवा व्यक्तीची संस्था, स्थापित किंवा अस्थापित, सावको आणि/किंवा धनको यांना सदर मालमत्ता किंवा भागावर वास्तविक, मृत्युधर, परिरक्षा, वास्तविक, शेअर, किरी, हस्तांतर, करारनाम, अदलबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा, उपचर्चिवाट वहिवाट, लिन्ड अॅन्ड लयसन्स, वाटप, परवाना, न्यास, मालकीहक्क, अधिभार, बोवा, बधीस, हमी, ताबा, व्यापक, तारण, कायदेशीर हक्क, कर्ज, भते, करारनाम, कंत्राट, सामंजस्य करार, पारिवारीक व्यवसाय / तजवीज, लिम्स-पेंडन्स, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचे हुकुमनामा किंवा जपती किंवा आदेश किंवा प्रवदनात, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्रधिकरण किंवा लबाव किंवा आरक्षण किंवा दायित्व किंवा वचनबद्धता किंवा मागणी किंवा इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा दावा, मागणी, अधिकार, हक्क, शेअर, हित किंवा अधिभार असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत दुकान क्र. १७, जय पुनित नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, इंडियन अॅन्ड प्रोडो पंपासमोर, एस.व्ही. रोड, बोरिवली (पू.), मुंबई-४०००९२ येथील खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात त्यांचे दावा पृथक्चर्च सर्व मूद दस्तावेजी पुराव्यांसह कळविणे आवश्यक आहे. अन्याया अशा व्यक्तीचे सर्व दावा असल्यास ते त्याग, मुक्त आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

**अनुसूची**  
(सदर मालमत्तेचे वर्णन)

फ्लॉट क्र. २१६ ए. एस. एस. क्र. ३ चेंबूर (सदर योजना) आणि संबंधित सीटीएस क्र. १६११, क्षेत्रफळ १०३४ चौ.मी., सेन्ट्रल अॅन्वेल्यु रोड, डायमंड गार्डन समोर, चेंबूर (पूर्व), मुंबई-४०००७१, गाव चेंबूर, तालुका चेंबूर, मुंबई उपनगर जिल्हा येथील जमीनेचे सर्व भाग व खंड आणि चतुर्मुख खालीलप्रमाणे.

पुर्वेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र. १६१२ (सदर योजनेचे पुर्वीचे फ्लॉट क्र. २१६-बी);  
पश्चिमेस वा त्या दिशेने : सेन्ट्रल अॅन्वेल्यु रोड;  
उत्तरेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र. १६१३ (सदर योजनेचे पुर्वीचे फ्लॉट क्र. २१५);  
दक्षिणेस वा त्या दिशेने : सीटीएस क्र. १६१० (सदर योजनेचे पुर्वीचे फ्लॉट क्र. २१७).

**सही/- जानु व्ही. गुलटी**  
**वकील व सॉलिसीटर**  
मो : +९१-९६१९४३५५५७  
Email: janugulati5@gmail.com

आज दिनांक १८ जून, २०२१

अनु. क्र.	सखे क्र.	हिस्सा क्र.	एकर	मुद्रा	प्रति
१.	९		५	३५	०
२.	१०	१/ए	१	६	७
३.	१०	१/बी	१	३९	०
४.	१०	१/सी	१	२	०
५.	१०	२	२	२०	०
६.	१०	३	२	७	६
७.	११	१	५	१४	०
८.	११	२	०	८	०
९.	११	३	०	१२	०
१०.	११	४	१	१६	६
११.	११	५	०	७	२
१२.	११	६	०	२०	२
१३.	११	७	०	१२	०
१४.	११	८	५	१८	०
१५.	११	९	०	४	५
१६.	११	१०	०	१	३
१७.	११	११	०	१	५
१८.	११	१२	०	१	५
१९.	११	१३	०	१	५
२०.	११	१४	०	१	५
२१.	११	१५	०	१	५
२२.	११	१६	०	१	५
२३.	११	१७	०	३	०
२४.	११	१८	०	५	६
२५.	१२	१	२	४	०
२६.	१२	२	२	४	१
२७.	१२	३	०	८	६
२८.	१२	४ (भाग)	०	१	७
२९.	१२	५	०	३	२
३०.	१२	६ (भाग)	०	४	२
३१.	१२	७	०	१०	२
३२.	१२	८	०	१८	०
३३.	१२	९	७	१	१
३४.	१२	१०	०	१४	०
३५.	१२	११	०	७	१
३६.	१२	१२	०	५	६
३७.	१२	१३	०	१६	६
३८.	१२	१४ (भाग)	०	१	५
३९.	१२	१५	०	२२	०
४०.	१२	१६	०	१४	३
४१.	१२	१७	०	१०	७
४२.	१२	१८	०	४	५
४३.	१२	१९	०	११	६
४४.	१२	२० (भाग)	०	२	२
४५.	१२	२१	०	११	०
४६.	१३	१	०	११	६
४७.	१३	२	१	९	६
४८.	१३	३	०	२९	०
४९.	१३	४ (भाग)	०	१	७.५
५०.	१३	५	०	१	७
५१.	१३	६	०	१	७.३
५२.	१३	७	०	७	०
५३.	१३	१७ (भाग)	०	३	५
५४.	१३	१८	०	४	२
५५.	१३	१९	०	३९	७
५६.	१३	२०	१	८	७
५७.	१३	२१	१	५	०
५८.	१३	२२	१	८	६
५९.	१३	२३	०	३३	०
६०.	१३	२४	०	९	०
६१.	१३	२५	०	२२	७
६२.	१३	२६	०	४	४
६३.	१३	२७	०	६	०
६४.	१३	२८	०	४	०
६५.	१३	२९	१	४	०
६६.	१३	३०	१	३९	९
६७.	१३	३१	१	३९	९
६८.	१३	३२	१	३९	९
६९.	१३	३३	०	२६	९
७०.	१३	३४	०	२	०
७१.	१३	३५	१	१६	७
७२.	१३	३६	०	२	०
७३.	१३	३७	०	१६	२
७४.	१३	३८	०	३३	०
७५.	१३	३९	०	३३	०
७६.	१३	४०	०	४३	६
७७.	१३	४१	०	२७	३
७८.	१३	४२	०	७.८	०

**जाहीर सूचना**

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या मिळकतीच्या संदर्भात संचयुती देवसर्टाईल्स आणि इन्स्टीट्यूट लिमिटेड यांचे नामाधिकृत तपासत आहे. सर्व व्यक्ती/हक्कदारांना याखालील नमूद मिळकतीच्या संदर्भात किंवा त्याच्या कोणत्याही भागांवर कोणताही हक्क, नामाधिकार, दावा, भावदा, मागणी किंवा हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल, लेट, भाडेपट्टा, लायसन्स, अभिहस्तांतरण, महाग (समभाग किंवा अन्यदाही), वास्तविक, अल्पदान, उत्तराधिकारी, बधीस, धारणाधिकार, प्रपार, निवाह, अल्पदान, सुविधाधिकार, विवरसन, ताबा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, करार/कंत्राट, भागिदारी किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित कागदपत्री पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना याखालील नमूद पर्यावर किंवा ईमेल आयडीवर किंवा जाहीर सूचनेच्या प्रसिप्तीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, जर कोणतेही दावे प्राप्त न झाल्यास, सदर तेथे कोणतेही दावे नसल्याचे मानण्यात येईल किंवा ही ते स्थगित आणि/किंवा परित्यागित समजले जातील. या जाहीर सूचनेच्या प्रसिप्तीमधील संशोधित सर्व दावे आणि आक्षेप हे कोट क्र. बी-०१७७ मध्ये असतील.

**परिशिष्ट**

गाव कांबा, तालुका कल्याण, जिऱ्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेली जमिनीचे ते सर्व भाग व विभाग आणि सर्वे आणि हिस्सा क्रमांक पुढीलप्रमाणे:

अनु. क्र.	सखे क्र.	हिस्सा क्र.	एकर	मुद्रा	प्रति
१.	९		५	३५	०
२.	१०	१/ए	१	६	७
३.	१०	१/बी	१	३९	०
४.	१०	१/सी	१	२	०
५.	१०	२	२	२०	०
६.	१०	३	२	७	६
७.	११	१	५	१४	०
८.	११	२	०	८	०
९.	११	३	०	१२	०
१०.	११	४	१	१६	६
११.	११	५	०	७	२
१२.	११	६	०	२०	२
१३.	११	७	०	१२	०
१४.	११	८	५	१८	०
१५.	११	९	०	४	५
१६.	११	१०	०	१	३
१७.	११	११	०	१	५
१८.	११	१२	०	१	५
१९.	११	१३	०	१	५
२०.	११	१४	०	१	५
२१.	११	१५	०	१	५
२२.	११	१६	०	१	५
२३.	११	१७	०	३	०
२४.	११	१८	०	५	६
२५.					

**Tenders/ Notices**

**To Place your Tender/ Notice Ads.**

**THE FREE PRESS JOURNAL**

**नवशक्ति**

Pls. Call **022- 69028000**

**C. J. GELATINE PRODUCTS LTD.**

(CIN No. L24295MH1980PLC023206)

Regd. Office: 05, Ground Floor, Plot No. 237, Azad Nagar Rahivashi Sangh, Azad Nagar Co-op Hsg. Soc. Ltd., Acharya Donde Marg, Sewree (W), Mumbai - 400015 (M.H.)

Tel: 07480-423301  
Email: cjssecretarial@gmail.com

**NOTICE**

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that 2nd/2021-22 Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, the 26th June, 2021 at 2:00 P.M. at the Factory Premise of the Company at 21, New Industrial Area, Mandideep, Bhopal, (M.P.) - 462046, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results for the quarter and financial year ended 31st March, 2021 along with Auditor's Report thereon and other routine businesses.

This information is also available at the website of the Company at [www.cjgela.com](http://www.cjgela.com) and website of the Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

By orders of the Board  
**C. J. Gelatine Products Ltd.**  
Sd/-  
**Deepak Patil**  
Company Secretary  
A-61787  
Place : Mumbai  
Date : 17/06/2021

**वसई-विरार शहर महानगरपालिका**

मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर, पिन ४०१ ३०५.

दूरध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६  
फॅक्स: ०२५०-२५२५१०७  
ईमेल: [vasaivircorporation@yahoo.com](mailto:vasaivircorporation@yahoo.com)

**वसई विरार शहर महानगरपालिका**

**सार्व. बांधकाम विभाग, मुख्यालय, विरार पूर्व**

**जाहीर फेर ई-निविदा सूचना**

अ.क्र.	कामाचे नाव
१	प्रभाग समिती एफ धानिव पेल्हार क्षेत्रातील प्रभाग क्र. ४२ मधील श्रीधर नगर येथील रस्ता डांबरीकरण करणे.
२	प्रभाग समिती एफ धानिव पेल्हार क्षेत्रातील प्रभाग क्र. ४२ मधील जाधवपाडा येथील रस्ता डांबरीकरण करणे.
३	प्रभाग समिती एफ धानिव पेल्हार क्षेत्रातील गावईपाडा येथे सेक्टर क्र. २ मुख्य रस्ता ते रॉकिंग कंपनी पर्यंत रस्ता खडिकरण व डांबरीकरण करणे.
४	प्रभाग समिती एफ धानिव पेल्हार वालीव येथे विट्टल मंदिर ते संदेश धनगर घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
५	प्रभाग समिती एफ धानिव पेल्हार क्षेत्रातील डोंगरपाडा येथे नवदुर्गा सोसा. ते संजय नगर राम रहिम सोसा. पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
६	प्रभाग समिती एफ धानिव पेल्हार क्षेत्रातील प्रभाग क्र. ५ मधील मांडवी मुख्य रस्तापासून ते मांडवी रिसोर्ट पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
७	प्रभाग समिती एफ धानिव पेल्हार क्षेत्रातील प्रभाग क्र. ५ मधील चांदिव नाका ते चांदिव बंदरा पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
८	प्रभाग समिती एफ धानिव पेल्हार क्षेत्रातील प्रभाग क्र. ४० मधील वालईपाडा गाव येथील वालईपाडा नाका ते काशी विश्वनाथ मंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.

कामाचे कोरे निविदा फॉर्म (<https://mahatenders.gov.in>) या अधिकृत संकेतस्थळावर दि. २१/०६/२०२१ पासून उपलब्ध होणार आहे. ई-टेंडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, मुख्यालय येथे संपर्क साधावा.

जा. क्र. /वविशम/बांध/२२९/२०२१  
दिनांक: ११/०६/२०२१

**Please Visit our official website**  
(<https://mahatenders.gov.in>)

सही / -  
(एम. जी. गिंभानकर)  
शहर अभियंता  
वसई विरार शहर महानगरपालिका

**BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA**

No. MOH L/GEN/324 Dated 16.06.2021

**Public Notice**

The following instructions are being given from the Municipal Corporation of Greater Mumbai, Assistant Commissioner 'L' Ward. Appli Chikitsa receipt booklet of प्र. ले. (न.) 2 no. 0003201 to 0003300 of 100 receipts is found missing in medical officer health department of L ward. These receipts are given to patient after Appli Chikitsa basic blood tests charges paid by them. However it is communicated to the public that the receipts of above mentioned numbers should not be accepted if they are found.

Sd/-  
**Assistant Commissioner 'L' Ward**

**PRO/536/ADV/2021-22**

**Avoid Self Medication**

**BANARAS LOCOMOTIVE WORKS, VARANASI-221004**

Bid No. E-07/2021-22 E-TENDERS Dated: 04.06.2021

E-Tenders are invited for & on behalf of the president of India for the supply of following items. Only E-offer will be accepted for which vendors must have class III Digital Signature and registration on IREPS. The details of tenders are in the following sequence S.No., Tender No.(Due Date), Description and Quantity. (1) 05205251A, (22.06.2021), Hole saw Cutter, 30 Nos. (2) 05215081, (28.06.2021), Tungsten carbide rotary burr, 30 Nos. (3) 05215082, (28.06.2021), White nylon hollow pipe, 18 Nos. (4) 05215083, (28.06.2021), Bimetal band saw blade endless, 6 Nos. (5) 05215084, (28.06.2021), HSS T/S drill long Dia 4.0 mm, 20 Nos. (6) 05215085, (28.06.2021), Bush & Guide bush holder, 5 Set. (7) 05215086, (28.06.2021), Boring bar, 5 Nos. (8) 05215091, (28.06.2021), Spare parts for Godrej & Vohas Fork Lifter, 1 Set. (9) 05215093, (28.06.2021), Spare parts for josts work truck, 2 Set. (10) 05211712B, (30.06.2021), Corder ear plug, PL. No. 76901920, 10151 Pairs. (11) 05211056, (22.06.2021), Mild Steel Plates 32x1600x5000, Part No.90426253, 30 MT. (12) 05211057, (22.06.2021), Mild Steel Plates 16x2800x3000, Part No.90411602, 35 MT. (13) 10211196, (05.07.2021), Con Rod Bearing Lower to PL. No. 16150181, 533 Nos. (14) 10201003, (05.07.2021), Water Pump Repair kit to PL. No. 16070124, 546 Nos. (15) 03211505, (25.06.2021), Complete Shell (WAG9) PL. No. 29176608, 78 Set. Note: For complete details of EMD and downloading of tender documents and Hindi Version also available at [www.blw.indianrailways.gov.in](http://www.blw.indianrailways.gov.in) and [www.ireps.gov.in](http://www.ireps.gov.in). Corrigendum Notice Dated - 09.06.2021 Bid No. E- 06 Tender No.: 10211197, Bearing con Rod Upper PL. No.16150193 Rev. - 2, Details of Corrigendum: The date of opening and City of tender has been revised and now the same will be opened on 05/07/2021 instead of 01/07/2021 for City 568 Nos. Note: All the same and conditions will remain unchanged for above tenders.

P.R.O./BLWS-09 PCMM

[/banaraslocowork Website- www.blw.indianrailways.gov.in](https://www.blw.indianrailways.gov.in)

**DISCLAIMER**

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misreading of defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the paper on the official website. The liability is solely that of the advertiser in which the Free Press Journal has no role to play.

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that we have been instructed by our client, MR. SHAHAMOHAMED MUKHTAR JOHARI to investigate the ownership right of MRS. HEMA DILIP LAKHANI AND MR. PANKAJ VITHALDAS LAKHANI, KARTA AND MANAGER OF HUF OF PANKAJ V. LAKHANI in respect of the immovable property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said Property").

All persons having any claim, right, share, demand, and/or interest of whatsoever nature in respect of the said Properties or any part or portion thereof, as and by way of sale, transfer, assignment, purchase, lispendens, pre-emption, mortgage, exchange, succession, gift, lease, charge, trust, license, partition, inheritance, maintenance, easement, right of way, possession, agreement or otherwise howsoever are hereby to make the same known in writing along with clear documentary evidence in support of the claim to the undersigned at its office MGS Legal, Advocates and Solicitors, 26, Wadia Building, First Floor, 9-B, Cawasji Patel Street, Fort, Mumbai-400 001 within fourteen(14) days from the date of the publication of this Notice, failing which it shall be construed and accepted that there does not exist any such claim and/or the same shall also be construed and accepted as having been non-existent/waived/abandoned/relinquished.

**SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:**

All THAT piece or parcel of land or ground quit and ground rent measuring admeasuring 40 square yards equivalent to 33.44 square meters or thereabout together with the messuages, fully tenanted tenements or Building standing thereon, situate at the West side of Chakla Street without the Fort of Bombay within the Registration District and sub-District of Bombay City and registered by the Collector of Land Revenue under Collector's old No. 1361, New No.713, Cadastral Survey No. 764 of Mandvi Division and registered by the Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under 'B' Ward No.482 and Street No.18 and bounded as follows that is to say on towards the North formally or now by the property of Haji Adam Haji Allarakha on towards the South by the property formerly of Haji Abdulla Haji Sattar Sulaiman, on or towards the East by property of Haji Adam Haji and On or towards the West by property of Abubakar Moosa Charity Trust Building.

Dated this 17<sup>th</sup> day of June, 2021

For MGS Legal  
Mohan G Sallian  
Advocate and Solicitor

**THANKGIVING**

THANK YOU ST. CLAIRE, SACRED HEART OF JESUS, MOTHER MARY FOR FAVOURS GRANTED. - CAD - CL-463

**CHANGE OF NAME**

**NOTE**

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAD CHANGED MY OLD NAME - MOHAMMED SHAFI USMAN TO NEW NAME MOHAMMED SHAFI USMAN SHAIKH AS PER GAZATTE REGISTRATION NUMBER (U - 13675). CL-215

I HAVE CHANGED MY NAME FROM SAMAR SURENDRA NATH TO SAMARNATH JHA AS PER DOCUMENT CL-416

I HAVE CHANGED MY NAME FROM MADHU NEERAJ KOTHARI TO MADHU NEERAJKUMAR KOTHARI AS PER DOCUMENTS. CL-526

I HAVE CHANGED MY NAME FROM KANCHAN TO KANCHAN BALA AS PER DOCUMENTS. CL-526 A

I HAVE CHANGED MY NAME FROM NEETA RAJU MAKWANA TO NITA RAJU MAKWANA FOR ALL FUTURE PURPOSE DOCUMENTS. CL-526 B

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJESHKUMAR AMRUTLAL MAKWANA TO RAJU AMRUTLAL MAKWANA FOR ALL FUTURE PURPOSE DOCUMENTS. CL-526 C

I HAVE CHANGED MY NAME FROM KALAVANI ATUL BHOSALE TO MRS. KALAVANI ATUL BHOSALE AS PER DOCUMENTS. CL-526 D

I, SHIVAJI SAKHARAM JUVEKAR HAVE CHANGED MY NAME TO SHIVAJI PANDURANG JUVEKAR AS PER MAHARASHTRA GOVT. GAZETTE NO. (K-1075) DT. 15/2003 CL-673

I HAVE CHANGED MY NAME FROM GAYALAKSHMI PATTERLILUKKAL GANAPATHY, TO GAYA RAVI PILLAI, AS PER DOCUMENTS CL-717

I HAVE CHANGED MY NAME FROM HEMANT HARICHANDRA TANDEL TO HEMANT HARISHCHANDRA TANDEL AS PER DOCUMENTS CL-717 A

I HAVE CHANGED MY NAME FROM VENUBAL HARICHANDRA TANDEL TO VENU HARISHCHANDRA TANDEL AS PER DOCUMENTS CL-717 B

I HAVE CHANGED MY NAME FROM NAFISABAI MUSTAFA PATANWALA TO NAFISA MUSTAFA PATANWALA AS PER AADHAR CARD NO: 520691534301. CL-728

**वसई-विरार शहर महानगरपालिका**

मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर, पिन ४०१ ३०५.

दूरध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६  
फॅक्स: ०२५०-२५२५१०७  
ईमेल: [vasaivircorporation@yahoo.com](mailto:vasaivircorporation@yahoo.com)

**वसई विरार शहर महानगरपालिका**

**सार्व. बांधकाम विभाग, मुख्यालय, विरार पूर्व**

**जाहीर फेर ई-निविदा सूचना**

कामाचे कोरे निविदा फॉर्म (<https://mahatenders.gov.in>) या अधिकृत संकेतस्थळावर दि. २१/०६/२०२१ पासून उपलब्ध होणार आहे. ई-टेंडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, मुख्यालय येथे संपर्क साधावा.

जा. क्र. /वविशम/बांध/२२९/२०२१  
दिनांक: ११/०६/२०२१

**Please Visit our official website**  
(<https://mahatenders.gov.in>)

सही / -  
(एम. जी. गिंभानकर)  
शहर अभियंता  
वसई विरार शहर महानगरपालिका

**बँक ऑफ इंडिया Bank of India BOI**

Relationship beyond banking

**BREACH CANDY BRANCH**

Breach Candy Branch "Sky Scraper" - "A" 4/697, Bhulabhai Desai Road, Mumbai-400 026

Tel. : 2367 8907 / 2368 8526 / 2367 1714 / 15, Telefax : 2368 0768  
Email : [BreachCandyMumbaiSouth@bankofindia.co.in](mailto:BreachCandyMumbaiSouth@bankofindia.co.in)

Regd. Post : AD

To,  
**Hitech Wellness Services PVT. LTD.**  
Director : 1. Mr. Paresish Moreswar Wadake  
2. Mr. Laxmish G Acharya

Address-1  
311, Big Splash Sector 17, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400 702

Address-2  
Flat No. 1 Sagar CHSL, Sec. 29 Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703

Dear Sir,

**NOTICE UNDER SEC. 13 (2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002.**

1. At the request made by you, the Bank has granted to you through its Breach Candy Branch various credit facilities aggregating to an amount of **Rs. 20,00,000 (Twenty Lacs only)**. We give hereunder details of various credit facilities granted by us and the amounts outstanding dues there under as on the date of notice :

S/ No.	A/C No.	Nature of Facility	Sanctioned Limit	Outstanding dues
1.	000730110000033	Cash Credit	Rs. 20,00,000.00	22,94,587.01*

\*Plus uncharged interest & penal interest wef : 31-03-2021.

2. The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following assets/securities (particulars of properties/assets charged to Bank) :-

- Hypothecation of stock/Book debts.
- As you have defaulted in repayment of your dues to the Bank under said credit facilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from 31-03-2021 in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of India.
- For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the bank sum of **Rs. 22,94,587.01** (contractual dues up to the date of notice) with interest @ **13.30% p.a.** on compounded with monthly rests, and all costs, charges and expenses incurred by the bank till repayment by you within a period of **60 days** from the date of this notice, failing which please note that we will, entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above.
- While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.
- The amounts realised from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly applied in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realization and the residue of the money, if any, after the Bank's entire dues are fully recovered, shall be paid to you.
- If the said dues are not fully recovered with the proceeds realised in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you before Debts Recovery Tribunal/Courts for recovery of the balance amount due along with all costs etc., incidental thereto from you.
- Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of this notice, you are restrained from transferring or creating any encumbrances on the aforesaid secured assets whether by way of sale, lease, license, gift, mortgage or otherwise.
- The undersigned is a duly authorized officer of the Bank to issue this notice and exercise powers under Section 13 aforesaid Act.
- Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other right or remedy available to the Bank.

Yours faithfully,  
(Chief Manager)  
**AUTHORISED OFFICER**

Date : 10.06.2021

**IIFL HOME LOAN**

IIFL HOME FINANCE LIMITED  
(Formerly known as "India Infoline Housing Finance Limited")  
CIN: U65993MH2006PLC166475

Registered Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604 • Tel: (91-241) 475 4900  
• <https://www.iifl.com/contact-us/home-loan/raise-a-request>  
• Website: <https://www.iifl.com/home-loan>

**POSSESSION NOTICE**  
(For Immoveable Property)

Whereas,  
The undersigned being the Authorised Officer of IIFL Housing Finance Limited under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("said Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said Rules") issued a Demand Notice dated 4<sup>th</sup> February, 2021 ("Demand Notice"), calling upon Mr. Praful Satra ("Mortgagor") to repay the amount mentioned in the said notice being ₹21,27,09,586/- (Rupees Twenty One Crore Twenty Seven Lakh Nine Thousand Five Hundred and Eight Six Only), payable and due as on 2<sup>nd</sup> February, 2021 along with further interest at contractual rates on the aforesaid amount, incidental expenses, costs, charges, etc. incurred and accruing on daily basis thereafter till the date of payment and / or realization within 60 (sixty) days from the date of receipt of the said notice.

The Mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the Mortgagor in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the immoveable property described herein below ("the said Property") in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the Act read with the Rule 8 of the said Rules on 17<sup>th</sup> June, 2021.

The Mortgagor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said Property and any dealings with the said Property will be subject to the mortgage / charge of IIFL Housing Finance Limited for the amount of ₹21,27,09,586/- (Rupees Twenty One Crore Twenty Seven Lakh Nine Thousand Five Hundred and Eight Six Only) payable and due as on 2<sup>nd</sup> February, 2021 along with further interest at contractual rates on the aforesaid amount, incidental expenses, cost, charges, etc. incurred and accruing thereon on daily basis until payment/realization.

The Mortgagor's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of the said Property**

Office Nos. 201, 202, 203 and 204 admeasuring in the aggregate 6,785 square feet (carpet area) being the entire 2<sup>nd</sup> floor of the building known as 'Dev Plaza', situated at Plot No. 68, Town Planning Scheme VI, S. V. Road, Andheri (West), Mumbai - 400 058, Maharashtra, India.

**IIFL HOME FINANCE LIMITED**  
(Formerly known as India Infoline Housing Finance Limited)  
Sd/-  
**Authorized Officer**

Date: June 17, 2021  
Place: Mumbai

**NOTICE OF GOLD AUCTION/PRIVATE SALE**

NOTICE IS HEREBY GIVEN FOR THE INFORMATION OF ALL CONCERNED AND PUBLIC IN GENERAL THAT GOLD ORNAMENTS PLEDGE WITH THE FEDERAL BANK LTD VIRAR WEST BRANCH , IN THE UNDER MENTIONED GOLD LOAN ACCOUNTS WHICH WAS /WERE OVERDUE FOR REDEMPTION AND WHICH HAS/HAVE NOT BEEN REDEEMED SO FAR IN SPITE OF REPEATED NOTICES WILL SOLD BY PRIVATE SALE IF IT IS NOT CLEARED BY 25th JUNE 2021.

Account Number	Customer Name
15516200179354	ABDUL MUBARAK SHIKHAR GAD
15516100417060	ABHISHEK PANDURANG SHINDE
15516100416815	ABHISHEK PANDURANG SHINDE
15516100405297	AJIT RANVIJAY SINGH
15516200181301	AKSHAY LAXMIKANT SAWARDEKAR
15516100395720	ATUL D ZAVARI
15516100409299	CHANDRAKANT DILIPBHAI ZVERI
15516100388436	DEEPAK GOPAL INTODIYA
15516200179925	DEEPAK GOPAL INTODIYA
15516200180691	DEEPAK GOPAL INTODIYA
15516100418829	DINESH DEVILAL PALIWAL
15516100412384	DINESH KUMAR DALCHAND JAIN
15516100412335	DINESH KUMAR DALCHAND JAIN
15516200179677	DIPTI SACHIN PATIL
15516100415445	GEETANJALI INTODIYA
15516100415486	GEETANJALI INTODIYA
15516100415478	GEETANJALI INTODIYA
15516100388121	HARDIK R POOJARY
15516600000283	HARDIK R POOJARY
15516600000291	HARDIK R POOJARY
15516100388030	HARDIK R POOJARY
15516100407855	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100406097	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100407889	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100407764	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100407871	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100376878	JITENDRA RUPA PAWAR
15516100403086	JITENDRA RUPA PAWAR
15516100413234	JITENDRA RUPA PAWAR
15516100418480	JITENDRA RUPA PAWAR
15516200180253	KALPESH NARENDRA TRIVEDI
15516100401650	MANGAL MOHANLAL INTODIYA
15516100416724	MANISHA PARAS JAIN
15516100416732	MANISHA PARAS JAIN
15516100415171	MANISHA PARAS JAIN
15516100415718	MANISHA PARAS JAIN
15516100404779	NANDKUMAR NAMDEV BERGAL
15516100415767	PUNAMCHANDRA GAYARI
15516100406030	PUNAMCHANDRA GAYARI
15516200181384	RAMLAKHAN RAJULAL PANDIT
15516100420254	RAMSINGH KITAWAT
15516100414992	RAMSINGH KITAWAT
15516100409414	RAMSINGH KITAWAT
15516100402336	RILESH GOVIND CHHEDA
15516100405909	SHAILESH C ZAVARI
15516100397825	SHAILESH C ZAVARI
15516100401965	SHAILESH C ZAVARI
15516100402047	SHAILESH C ZAVARI
15516100401957	SHAILESH C ZAVARI

**PUBLIC NOTICE**

Notice is given on behalf of my client Mr. Savio Ramesh Kale an ex-member of the Prasanna Co-op Housing Society Ltd and holding Office No. 5, situated on the 3<sup>rd</sup> floor in the building of the Society, has reported to the society that the Original Share certificate bearing No. 63 in Member Register No. 47, Shares bearing Nos. From 226 to 230 has been lost/misplaced and an application has been made for duplicate Share certificate.

My client Mr. Savio Ramesh Kale along with the new purchasers i.e. Smt. Lavita John Souza and Mr. Y. K. Jadhav, hereby invites claims and objections from claimants / objector for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Prasanna Co-op Housing Society Ltd situated at CS No. 2/115 of Mazagaon Division, St. Mary Road, Mazagaon, Mumbai - 400 010 if no claims/objectors are received within the period prescribed hereinbelow in writing, the same shall be intimated to the Society and the society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the Bye-Laws of the society.

The claims / objections, if any, received by the undersigned or by the Society directly shall be dealt with in the manner provided under the bylaws of the Society. Share certificate is not mortgaged, nor any loan taken against the flat.

Date: 18/06/2021.  
Place: Mumbai.

Sd/-  
**Khan Javed Akhtar**  
Advocate High Court  
Off- 203/204,  
Ashoka Shopping Complex,  
L.T. Marg,  
Mumbai- 400 001.

**PUBLIC NOTICE**

This is to notify that our client proposes to avail financial facility against Flat No. A-303, Mohan Terrace, "A" CHSL, admeasuring 535 sq. ft. Built up area , in CTS No.768, Final Plot No. 624, TPS III, in the village Borivali, Taluka Borivali situated at Shimpoli Road, Borivali (W), Mumbai 400 092 in the district of Mumbai Suburban together with 5 shares each of Rs50/- each bearing distinctive nos. 36 to 40 under the Share Certificate No. 8 issued by the Society, owned by Shri Tejas Arvind Khapre.

Any persons or persons having any claim against or in the aforesaid property by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, understanding, arrangement either agitated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within a period of 15 days from the date of publication hereof.

If no claim is made as aforesaid our clients will be at liberty to complete the transaction in respect of the said proposal without any reference or regard to any such purported claim, right or interest which shall be deemed to have been waived for all interests and purposes and not binding on our clients.

Dated on this 18<sup>th</sup> day of June, 2021 at Mumbai.

ADV. R.C. KAUSHIK  
M/s. Kaushik & Co.  
Advocates High Court  
A-11 Jasmine Building,  
above SBI Bank,  
90 feet road, Thakur Complex,  
Kandivali East, Mumbai 400101.  
Email id: 'kaushik@kaushik.co'  
Tel no. 022 28546858  
Mob: 9869636326

**FEDERAL BANK**  
YOUR PERFECT BANKING PARTNER

For The Federal Bank Ltd.  
Authorized Signatory

**NOTICE FOR SALE OF GOLD ORNAMENTS**

NOTICE IS HEREBY GIVEN FOR THE INFORMATION OF ALL CONCERNED AND PUBLIC IN GENERAL THAT GOLD ORNAMENTS PLEDGE WITH THE FEDERAL BANK LTD VIRAR WEST BRANCH , IN THE UNDER MENTIONED GOLD LOAN ACCOUNTS WHICH WAS /WERE OVERDUE FOR REDEMPTION AND WHICH HAS/HAVE NOT BEEN REDEEMED SO FAR IN SPITE OF REPEATED NOTICES WILL SOLD BY PRIVATE SALE IF IT IS NOT CLEARED BY 25th JUNE 2021.

Account Number	Customer Name
15516200179354	ABDUL MUBARAK SHIKHAR GAD
15516100417060	ABHISHEK PANDURANG SHINDE
15516100416815	ABHISHEK PANDURANG SHINDE
15516100405297	AJIT RANVIJAY SINGH
15516200181301	AKSHAY LAXMIKANT SAWARDEKAR
15516100395720	ATUL D ZAVARI
15516100409299	CHANDRAKANT DILIPBHAI ZVERI
15516100388436	DEEPAK GOPAL INTODIYA
15516200179925	DEEPAK GOPAL INTODIYA
15516200180691	DEEPAK GOPAL INTODIYA
15516100418829	DINESH DEVILAL PALIWAL
15516100412384	DINESH KUMAR DALCHAND JAIN
15516100412335	DINESH KUMAR DALCHAND JAIN
15516200179677	DIPTI SACHIN PATIL
15516100415445	GEETANJALI INTODIYA
15516100415486	GEETANJALI INTODIYA
15516100415478	GEETANJALI INTODIYA
15516100388121	HARDIK R POOJARY
15516600000283	HARDIK R POOJARY
15516600000291	HARDIK R POOJARY
15516100388030	HARDIK R POOJARY
15516100407855	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100406097	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100407889	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100407764	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100407871	JAYESH CHANDRAKANT ZAVARI
15516100376878	JITENDRA RUPA